

// प्रेसनोट //

दि. १०/०४/२०२२

दि. ११/०४/२०२२ रोजीचे लसीकरण सत्र नियोजन

कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी दि. १६ जानेवारी २०२१ पासून संपूर्ण देशात व त्याअनुषंगाने राज्यशासनाच्या आदेशान्वये मिरा भाईंदर कार्यक्षेत्रात टप्पाटप्प्याने कोविड-१९ लसीकरण सत्रांचे नियोजन खालील नमूद वयोगट निहाय करण्यात येत आहे.

आतापर्यंत १५ वर्षावरील नागरिकांचे प्रथम डोस / दुसरा डोसकरीताचे तसेच ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झाले असल्यास प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) करीताचे लसीकरण सुरु होते. परंतु, यापुढे ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे दुसरा डोस घेऊन ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झाले असल्यास प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) करीताचे लसीकरण केले जाईल. तसेच वयवर्षे १४ ते १५ या वयोगटातील लाभार्थ्यांकरिता कोव्हॅक्सीन लस देय राहिल.

- दि.०९/०४/२०२२ रोजीच्या केंद्र शासनाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार १८ वर्षावरील नागरिकांकरिता खाजगी कोविड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असल्यास बुस्टर डोस देय राहिल.
- तक्ता क्र. १ मधील अ.क्र. १,२,३,४ व ५ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांकरिता (१५ मार्च २०१० आधी जन्म झालेले लाभार्थी) कोव्हॅक्सीन लसीचा पहिल्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- तक्ता क्र. १ मधील अ.क्र. ६,७,८,९ व १० या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ वर्षावरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- तक्ता क्र. १ मधील अ.क्र. ११,१२,१३,१४,१५,१६,१७ व १८ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १५ वर्षावरील लाभार्थ्यांकरिता कोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीताचे लसीकरण सत्र तसेच १८ वर्षावरील नागरिकांकरिता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी(HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांकरिता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- तक्ता क्र. २ मधील अ.क्र. १,२ व ३ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरिता (१५ मार्च २०१० आधी जन्म झालेले लाभार्थी) कोव्हॅक्सीन लसीचा पहिल्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- तक्ता क्र. १ व २ मध्ये लसीकरणाची वेळ व डोसेस नमुद करण्यात आले आहेत.
- साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण सत्र बंद राहतील. अत्यावश्यक प्रसंगी वरिष्ठांच्या आदेशान्वये लसीकरण सत्राचे नियोजन करण्यात येतील.
- लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. ऑनलाईन पद्धतीने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना दि. १०/०४/२०२२ रोजी संध्याकाळी ७.०० नंतर कोविन पोर्टलवर नोंदणी करता येईल. तसेच ऑफलाईन पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (Onsite) जाऊन नोंदणी करण्याची सुविधा सुध्दा उपलब्ध राहिल.
- लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी प्राधान्याने मिरा भाईंदर शहरातील Offline पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांकरिता टोकन वाटप दि. ११/०४/२०२२ रोजी लसीकरण सत्राच्या वेळी केले जाईल.
- महानगरपालिकेच्या कर्मचारी व्यतिरीक्त अन्य कोणत्याही नागरिकांनी टोकन वाटप करू नये तसेच कोणत्याही नागरिकांनी टोकन वाटप प्रक्रीयेत हस्तक्षेप करू नये अथवा बोगस टोकन वाटप करू नये.
- तरी मा. श्रीम. ज्योत्सना हसनाळे, महापौर, मिरा भाईंदर महानगरपालिका व मा. श्री. दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांचेमार्फत मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण त्याचबरोबर अध्यापही कोविड लसीकरण पासून वंचित असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर आपले कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे.
- तसेच लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क परिधान करून तसेच सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करून लसीकरण सुलभरित्या होणेस महानगरपालिकेस सहकार्य करावे.



डॉ. चंद्रकिशोर लहाने
वैद्यकीय आरोग्य अधिकारी
मिरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर महानगरपालिका
वैद्यकीय विभाग
लसीकरण सत्र नियोजन - 11.04.2022
तक्ता क्र. 1

अ.क्र.	कोविड लसीकरण केंद्राचे नाव	पत्ता	लसीचा प्रकार	एकूण डोसेस	लाभार्थी गट	वेळ	डोस	ऑनलाईन/ ऑफलाईन
१	पं. भिमसेन जोशी सामान्य रुग्णालय	मॅक्सस मॉल जवळ, १५० फूट रस्ता, भाईंदर (प)	कोबोव्हॅक्स	५००	<ul style="list-style-type: none"> वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरिता कोबोव्हॅक्स लसीचा पहिला डोस (१५ मार्च २०२० आधी जन्म झालेले लाभार्थी) 	सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.००	पहिला डोस	ऑनलाईन व ऑफलाईन
२	स्व. मोरेश्वर पाटील भवन, प्रभाग क्र.३	खारीगाव, तलाव रोड, वॉर्ड ऑफिस नंबर-३, भाईंदर (पूर्व)	कोबोव्हॅक्स	५००				
३	अप्यासाहेब धर्माधिकारी हॉल	सेवेन स्केवेयर शाळे जवळ, दीपक हॉस्पिटल रोड, मीरा रोड (पू)	कोबोव्हॅक्स	५००				
४	स्व. मीनाताई ठाकरे हॉल	रामदेव पार्क, मीरा रोड (पू)	कोबोव्हॅक्स	५००				
५	हैदरी चौक	वोक्हार्ट हॉस्पिटलच्या पुढे, हैदरी चौक मिरारेड (पू) मीरा रोड हेल्थ पोस्ट	कोबोव्हॅक्स	५००				
६	उत्तन आरोग्य केंद्र	मोठा गांव, उत्तन	कोविशिल्ड	१००	<ul style="list-style-type: none"> १८ वर्षांवरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस. आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षांवरील नागरिकांकरिता कोविशिल्ड लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोस. 	सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.००	पहिला डोस व दुसरा डोस तसेच (Precaution Dose) बुस्टर डोस	ऑनलाईन व ऑफलाईन
७	भाईंदर (प.) आरोग्य केंद्र	भाईंदर (प.),पोलिस स्टेशन जवळ,स्टेशन रोड,भाईंदर (प.)	कोविशिल्ड	१००				
८	विनायक नगर आरोग्य केंद्र	विनायक मंदिराजवळ, भाईंदर (प.)	कोविशिल्ड	१००				
९	गणेश देवल आरोग्य केंद्र	गणेश देवल नगर, शिवसेना गल्ली, भाईंदर (प.)	कोविशिल्ड	१००				
१०	स्व. मीनाताई ठाकरे हॉल	रामदेव पार्क, मीरा रोड (पू)	कोविशिल्ड	१००				

अ.क्र.	कोविड लसीकरण केंद्राचे नाव	पत्ता	लसीचा प्रकार	एकूण डोसेस	लाभार्थी गट	वेळ	डोस	ऑनलाईन / ऑफलाईन
११	पं. भिमसेन जोशी सामान्य रुग्णालय	मॅक्सस मॉल जवळ, १५० फूट रस्ता, भाईंदर (प)	कोविशिल्ड	५००	<ul style="list-style-type: none"> १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोस. सन २००७ व सन २००७ च्या आधी जन्म झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकरीता कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस. 	सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.००	पहिला डोस व दुसरा डोस तसेच (Precaution Dose) बुस्टर डोस	ऑनलाईन व ऑफलाईन
			कोव्हॅक्सीन	३००				
१२	स्व. मोरेश्वर पाटील भवन, प्रभाग क्र.३	खारीगाव, तलाव रोड, वॉर्ड ऑफिस नंबर-३, भाईंदर (पूर्व)	कोविशिल्ड	३००				
			कोव्हॅक्सीन	२००				
१३	नवघर क्षयरोग केंद्र	हनुमान मंदिर, भाईंदर (पूर्व)	कोविशिल्ड	३००				
			कोव्हॅक्सीन	२००				
१४	अप्पासाहेब धर्माधिकारी हॉल	सेवेन स्केवेयर शाळे जवळ, दीपक हॉस्पिटल रोड, मीरा रोड (पू)	कोविशिल्ड	५००				
			कोव्हॅक्सीन	३००				
१५	भा. इंदिरा गांधी रुग्णालय	पुनम सागर कॉम्प्लेक्सच्या जवळ, मिरारोड (पुर्व)	कोविशिल्ड	५००				
			कोव्हॅक्सीन	३००				
१६	हैदरी चौक	वोकहार्ट हॉस्पिटलच्या पुढे, हैदरी चौक मिरारोड (पू) मीरा रोड हेल्थ पोस्ट	कोविशिल्ड	५००				
			कोव्हॅक्सीन	३००				
१७	पेणकरपाडा आरोग्य केंद्र	पेणकरपाडा महानगरपालिका शाळा, पेणकरपाडा	कोविशिल्ड	३००				
			कोव्हॅक्सीन	२००				
१८	काशीगाव आरोग्य केंद्र	काशीगाव महानगरपालिका शाळा, काशीगाव	कोविशिल्ड	३००				
			कोव्हॅक्सीन	२००				

- * वरिल तक्त्यात अ.क्र. १,२,३,४ व ५ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांकरीता (१५ मार्च २०१० आधी जन्म झालेले लाभार्थी) कोव्हॅक्सीन लसीचा पहिल्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- * वरिल तक्त्यात अ.क्र. ६,७,८,९ व १० या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरिताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- * वरिल तक्त्यात अ.क्र. ११,१२,१३,१४,१५,१६,१७ व १८ या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १५ वर्षावरील लाभार्थ्यांकरीता कोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीताचे लसीकरण सत्र तसेच १८ वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दुसरा डोस तसेच आरोग्य कर्मचारी (HCW), अग्रभागी काम करणारे कर्मचारी (FLW), व ६० वर्षावरील नागरिकांकरीता कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन लसीचा (Precaution Dose) बुस्टर डोसकरिताचे लसीकरण सत्र Online व Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.
- * कोविड लसीकरण सत्र Online बुकींगकरीता आज दि. १०/०४/२०२२ रोजी कोविन पोर्टल साईटवर संध्याकाळी ७.०० वाजेनंतर प्रसिध्द केले जातील.
- * लसीकरण केंद्राच्या ठिकाणी Offline पद्धतीने लसीकरणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांकरीता टोकन वाटप दि.११/०४/२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. नंतर केले जाईल.

मिरा भाईंदर महानगरपालिका
वैद्यकीय विभाग
लसीकरण सत्र नियोजन - 11.04.2022
तक्ता क्र. 2

12 ते 14 वर्षे कोबोव्हॅक्स लसीचा पहिला डोस करीताचे लसीकरण सत्र नियोजन -11/04/2022

अ.क्र.		कोविड लसीकरण केंद्राचे नाव	पत्ता	लसीचा प्रकार	एकूण डोसेस	लाभार्थी गट	वेळ	डोस	ऑनलाईन/ ऑफलाईन
१	नवघर वर्कप्लेक्स १	गोडदेव मनपा शाळा	गोडदेव गाव, भाईंदर (प.)	कोबोव्हॅक्स	५०	● वय वर्षे १२ ते १४ या वयोगाटातील लाभार्थ्यांकरीता कोबोव्हॅक्स लसीचा पहिला डोस (१५ मार्च २०१० आधी जन्म झालेले लाभार्थी)	दुपारी १.०० ते दुपारी २.००	पहिला डोस	ऑफलाईन
२	मिरारोड वर्कप्लेक्स १	माऊंट कॅरमल शाळा	शितल नगर, मिरारोड (पुर्व)	कोबोव्हॅक्स	८०		सकाळी १०.०० ते दुपारी ११.३०		
३	काशिगाव वर्कप्लेक्स १	काशिगांव मराठी शाळा	काशिगांव भाजी मार्केट जवळ	कोबोव्हॅक्स	४०		सकाळी १०.०० ते दुपारी २.००		
*	वरील तक्त्यात नमूद ठिकाणी अ.क्र. १,२ व ३ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी वय वर्षे १२ ते १४ या वयोगाटातील लाभार्थ्यांकरीता (१५ मार्च २०१० आधी जन्म झालेले लाभार्थी) कोबोव्हॅक्स लसीचा पहिल्या डोसकरीताचे लसीकरण सत्र Offline पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे.								